

APOLLO FINVEST (INDIA) LIMITED.

CIN No.: L51900MH1985PLC036991 Unit No. 803, Morya Blue Moon,

Veera Desai Industrial Estate, Andheri West,

Mumbai, Maharashtra 400053 Email Id: info@apollofinvest.com Contact No. 022-62231667/68

November 17, 2020

To **BSE Limited,** PJ Tower, Dalal Street Mumbai- 400001

Scrip Code: 512437

<u>Sub: Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations.</u> 2015

Dear Sir/Madam,

As per Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find attached herewith the copy of Newspaper Publication of the Standalone Un-Audited Financial Statement for the half year ended September 30, 2020 approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Thursday, November 12, 2020.

Kindly take the same on records.

Thanking You
Yours Faithfully,
For **Apollo Finvest (India) Limited**

Marie

Mikhil Innani Managing Director DIN: 02710749 Place: Mumbai

Encl: Newspaper publication





जाहीर नोटिस सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, **आमचे** अशील कु. दिलनवाज बस्तीआन, ह्या सदनिक क्र. २०७, बुसरा मजला, ए-विंग, शीतल प्लाझ को-ऑप. हो.सो. लि., शीतल नगर, मीरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, या मिळकतीच्य मालक आहेत. सदर मिळकती संदर्भात मे.एस. के <mark>डेक्हलपर्स आणि कु. बिलनवाज बस्तीआ</mark>-यांच्यामध्ये झालेला बि. २५/०९/१९८९ रोजीच करारनामा (दस्तावेज क्र. छापील ६४९५/१९८ ठाणे दि. २७/०९/१९८९) हा वि ०९/११/२०२० रोजी आमचे अशील जी.सी.सी क्लब ते मीरा रोड स्थानक येथे रिक्षेतून प्रवार करीत असताना गहाळ झालेला आहे. आणि तश प्रकारची तक्रार / माहिती त्यांनी काशिमिरा पोलीस ठाणे यांना दिली असून त्याचा मिसिंग क्र ३१०२७, दि. १२/११/२०२० असा आहे. य बाबत कोणाचे काही म्हणणे / तक्रारी / हरकती असल्यास त्यांनी हि जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आम्हाला खालील पत्त्याव कळवावे. तसे न केल्यास कोणाची कसल्याई प्रकारचे म्हणणे / तक्रार / हरकत नाही असे गृही धरून पुढील कारवाई पूर्ण केली जाईल, याची नोंद

मंदार असोसीएट्स ॲइव्होकेट्स बी-१४, शांती शोपिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोह (पू), ता. व जि. ठाणे - ४०१ १०७ स्थळ : मीरा रोड दिनांक : १४.११.२०२०

प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२

संपलेली तिमाई

30.08.20

0.00

(846.04)

(१५८.०५)

(१५३,९९)

300.23

30.09.99

अलेखापरिक्षित

३१२.0६

(२२१४.३८)

(२२१४.३८

२२५३.१८

\$00.23

(82.50)

दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अलेखापरिक्षित

(१३३.७८)

300.23

१) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

र) सेबी (लिस्टिंग ऑब्किंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायसँट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकारिता वित्तीय निष्कर्याचे सर्विस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या

तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

द्र.:०२२-२२८३२४६८, फॅक्स:०२२-२२०४७२८८,

ई-मेल: investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आले 30 सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. सदर निष्कर्षाचे संप नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संपलेली तिमाही

30.09.2020

83.08

83.08

28.09

840.2

संपलेले सहामाही

30.09.2020

अलेखापरिक्षित

υξ.3:

40.00

89.90

४५०.२१

Fiya Salas

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मव आणि/र्किवा विशेष साधारण बाब आणि/र्किवा अल्पाकृती व्याज पूर्व,

विशेष साधारण बाब आणि/र्किवा अल्पाकृती व्याज नंतर)

राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या

www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: १३.११.२०२०

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (ढोबळ)

(कर. विशेष साधारण व अपवादात्मक बाबपुर्व

करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)

(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)

मूळ (रू.) सौमिकृत (रू.)

दिनांक: १३.११.२०२०

. कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित

नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))

उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर)

लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ - प्रत्येकी)

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नका/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))

(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/र्किट

आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)

जाहीर सूचना पर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आं महमुद खातीब हे खालील अनुसुचीत सविस्तरपर नमुद्र केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत जी त्यांनी श्री. अब्बास गफ्फुर थांगे यांच्याकडून दिनांक २५.०४.१९९६ रोजीच्या करारनामानुसार खरेदी केली होती. असे की, सदर मालमत्तेचे नोंदणीकृत दस्तावेज अर्थात मे. सना कन्स्ट्रक्शन आणि श्री. अब्बास गफ्फर थांगे यांच्या दरम्यान झालेला २६.०६.१९९८ रोजीचा करारनामा जे दस्तावेज नोंद क्र.५५९४/९० आणि दिनांक २२.०६.१९९० अंतर्गत पावती क्र २२२००१७ नुसार नोंदणीकृत संबंधित उपनिबंधक. ठाणे यांच्या समक्ष करण्यात आले होते हरवले आहे आणि अत्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही तदर मालमत्तेबाबत निष्पादित दिनांक २५ एप्रिल १९९६ रोजीचा करारनामा श्री. मोहम्मद इशाव अब्दुल महुमद खातीब यांच्या ताब्यात आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशी हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी खाली स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांच्य कार्यालयात-श्रीमती हर्षा त्रिपाठी, वकील उक्त न्<mark>यायालय, मुंबई, पत्ता:</mark> ४०६, नक्षत्र, मनवेलपाडा रोड, मनवेलपाडा तलावाजवळ, विरार (पुर्व) पालघर-४०१३०५ येथे आजच्या तारखेपासून १ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, श्री. मोहम्मद इशाक अब्दुल महमुद खातीब सदर मालमत्तेचे कायदेशीर मालक आहे आणि कोणत्याही दाव्याच्या संदर्भाशिवाय पुढील कायदेशी प्रक्रिया केली जाईल आणि अनुसुचीत मालमत्तेबाब दावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजल

वर संदर्भीत मालमत्तेचे अनुसुची

फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, ३२.५० चौ.मी. सुप बिल्टअप क्षेत्र, सना पॅलेस म्हणून ज्ञात इमारत तलाव पाली रोड, विरानी पेट्रोल पंपासमोर, मुंबई-पुणे रोड, गाव कौसा, मुंब्रा, ता. व जि. ठाणे जमीन महापालिका घर क्र. ५२८, ५२९ व ४६८ सीटीएस क्र.४९६, ४९७ व ४९८ दिनांक:१३.११.२०२०, ठिकाण: ठाणे

<mark>श्रीमती हर्षा त्रिपाठी,</mark> वकील उच्च न्यायालय मुंबई

संपलेले अर्धवर्ष

अलेखापरिक्षित

१७.०১४

(२३९६.९४)

२४६७.४३)

\$00.23

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

संचालक

डीआयएन:०००१५०९५

संपलेली तिमाही

30.09.2099

अलेखापरिक्षित

२६६.२७

२५७.९९

240.99

२५३.४१

243.89

840.29

4.83

सही /

हीआयएन: 0000 २०७४

(२३९६.९४) (३९३८.५७)

(3936.46

ठिकाणः मुंबई

अलेखापरिक्षित

90.0

(\$9.23)

(२९१.८३)

(૨७१.५५)

300.23

Fiya

ठिकाण : मुंबई

दिनांक : १३.११.२०२०

प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२.

द्र.क.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

सीआयएन:एल९९९९एमएच१९८३पीएलसी०८६८४०

	संपलेली तिमाही		संपलेले उ	मर्थवर्ष	संपलेले वर्ष	
तपशील	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षेत	३०.०९.१९ अलेखामरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३ १.०३.२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२७०.९३	१२०.८९	४१४.४३	388.68	८४३.८१	१५०६.७५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक		3,000				
आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	१९.५४	₹.0७	₹0.₹0	२२.६१	७३.९१	१७२.२३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक		(0.000000	020000000	A1000000000	11 20000 2000000	pera Tantrocc
आणि/र्किवा विशेष साधारण बाब आणि/र्किवा अल्पाकृती व्याज पूर्व)	१९.५४	₹.0७	₹0.0६	२२.६१	७३.९१	१७२.२३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा						
विशेष साधारण बाब आणि/र्किवा अल्पाकृती व्याज नंतर)	१३.६५	2.09	१२.४५	१५.७४	४६.१२	११०.१६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष						
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२.७१	2.00	8.88	१५,५१	(६.८९)	38.38
समभाग भांडवल	99.50	९९.६0	१९.६०	99.50	९९.६०	99.50
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या						
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	100	-	===
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)						
मूळ व सौमिकृत (ईपीएस)	१.३७	0.28	१.२५	8.46	४.६३	११.0६
टिप:						

१) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

 सेवी (लिस्टिंग ऑब्लिगोशान्स ॲण्ड डिस्क्लोजर किंगयरोंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संग्लेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता विलीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

पी.व्ही. हरिहरन पुर्णवेळ संचालक डीआयएन:०३१९६९७५

😑 🧀 🗀 🗀 FINVEST (INDIA) LTD. सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र ३० सप्टेंबर, २०२० रोजी संप्रेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	संपतेले अर्धवर्ष ३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२२२.८१	५३८.९३	६९६.८५
O, W	कालावधीकरिता निय्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) करपुर्व कालावधीकरिता निय्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा	85.00	୩७୪.६୪	340.८3
	विशेष साधारण बाबनंतर)	४४.५६	900.93	३६१.२४
8.	भरणा केलेले समभाग भांडवल	३७३.१२	303.92	३७३.१२
ų,	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	=	-,	-
ξ.	उत्पन्न प्रतिभाग			
	१. विशेष साधारण बाबपुर्व (रू.१०/- प्रत्येकी)			
	अ. मूळ (रू)	०.९६	3.60	६.५१
	ब. सौमिकृत (रू)	0.9۶	3.60	६. ५٩
	१. विशेष साधारण बाबनंतर (रू.१०/- प्रत्येकी)			V4
	अ. मूळ (रू)	0.98	3.00	६. ५१
	ब. सौमिकृत (रू)	0.98	3.60	६.५ 9

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह साव _{प्र}रण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्याचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंज्व्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेडकरित मिखील इन्नानी

व्यवस्थापकीय संचाल (डीआयएन:०२७१०७४९)

V-72702

व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेड सीआयाग्न-एला०४ १००एमण्च०० १०पीएलसी० ०६८ ०३

(पुर्वीची व्हेरटोज मिडीया लिमिटेड व व्हेरटोज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड)

नोदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: ६०२, अवायर निर्मल गॅलेक्सी, जॉन्सन ॲण्ड जॉन्सन समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई, महाराष्ट्र भारत- ४०००८०. दूर: २२२-६१४२६०३०, फॅक्स: ०२२-६१४२६०६१, **ई-मेल: complaince@vertoz.com, चेक्साईट: www.vertoz.com** ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्थवर्ष	संपलेले अर्थवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	30.09.20	30.08.20	30.09.99	30.09.20	30.09.99	39.03.20
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	Z\$9.80	८३७.७२	२१६९.९४	9६९९.9९	२८७४.५०	8043.92
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	238.00	40.80	830.36	289.86	429.28	422.42
करपूर्व कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	238.00	40.80	830.36	289.86	429.28	422.42
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	930.96	49.08	342.90	969.88	838.28	804.06
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष						
उत्पन्न (करानंतर))	939.83	40.62	349.88	962.09	882.09	890.48
समभाग भांडवल	9980.00	9980.00	496.400	9980.00	48८.400	9980.00
वर्षाकरिता इतर समभाग	0.00	0.00	0.00	0.00	0.00	3023.82
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)						
 भूळ (रु.) 	9.09	0.83	4.66	9.42	0.30	3.36
२. °सौमिकृत (रु.)	9.09	0.83	4.66	9.42	0.30	3.34

टिम: १. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या संचा मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. वरील निष्कषिय कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्यावर अपात्र मत देण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑक्लिशन्स ऑण्ड डिस्स्लोजर रिक्वायरमेंद्रस) रेय्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सपेंजसह सादर करण्या आलेली त्रैमासिक वितीय निष्कर्षाचे सविस्तार नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वितीय निष्कर्षाचे संपूर तमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.nseindia.com आणि कंपनीच्या www.vertoz.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्थवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०६.२० अलेखापरिक्षित	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२० अलेखापरिक्षित	३०.०९.१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	३२९.६२	३२६.८६	४५९.७५	६५६.४८	9009.96	१५३६.०६
करपुर्व निव्यळ नफा/(तोटा)	988.83	96.30	ξ. 3ξ	२१२.७३	२६१.३६	264.60
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	948.28	93.29	(६९.५0)	9६७.४५	964.40	998.08
एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर)	944.99	9२.२७	(७०.११)	१६८.२६	१९०.६८	२०२.२२

झिल शाह

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेड

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

L									(₹	. लाखात, ईपीए	(स व्यतिरिक्त)
Γ				एक	मेव						एकत्रित
1		संप्रतेती तिमाही	संपतेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपतेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संमलेली तिमाही	संपतेले अर्धवर्ष	संपतेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
3	. तपशिल	30.09.20	३०.०९.१९	३०,०९,२०	३०.०९.१९	३१.०३.२०	30.09.20	३०.०९.१९	३०,०९,२०	३०.०९.१९	39.03.20
ç		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
¢	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	909020.4८	9२९२२५.७५	9६५9२२.७३	२२२१८८.२८	828823.80	909020.46	928224.64	9६५9२२.७३	२२२१८८.२८	82885380
3	कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८९६.८१	9282.48	९१९९६	9888.88	8020.20	८९६.८१	9282.48	९१९९६	9989.89	3994.93
;	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८९६.८१	9282.48	९१९.९६	9888.88	8020.20	८९६.८१	9282.48	९१९९६	9989.69	3994.93
8	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६८१.११	9036.96	६९८.७१	୩୪६२.२७	३०७६,०२	६८ 9.99	9036.90	६९८.७१	୩୪६२.२७	3040.84
(कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी करिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	६८१.११	9036,90	६९८.७१	୩୪६ ୧. ୧७	२८६३.०५	६८ 9.99	903८,90	६९८.७१	୩୪६२.२७	२८३७.९८
8	समभाग भांडवल	9288.43	9288.45	9288.45	9288,45	9288.45	928845	9288.45	9288.42	9288.45	9288.42
Ų	मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव	୩८६୩८.୦७	୩६୦६७.८५	୩८६୩८.୦७	୩६୦६७.८५	୩८६୩८.୦७	୩८६४३.९२	9६994.44	୩८६४३.९२	୩ ६୩୩%	१८६४३.९२
(उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)										
	अ मूळ	9.04	9,50	9.00	2.24	8.89	9.04	9,६0	9.00	२.२५	8.30
- 1	a who a	0.0/*	0.00	0.07	2.20	CLUB	0.04	0.00	0.07	2.2/4	(I Ole

अ) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्नलोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वितीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वितीय निष्कर्षाचे सार

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

कॉम्प्यएज इन्फोकॉम लिमिटेडकरित

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए-१, आदिनाथ अपार्ट., २८१, ताडदेव रोड, मुंबई-४०००७ दुर.:२३८९३०२२/२३, ई-मेल:shivimpl@shivagrico.com, वेबसाईट:www.shivagrico.con

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(ब) नुसार)

तपशील	सपलेली तिमाही ३०.०९.२० अलेखापरिक्षित	सपलली तिमाही ३०.०६.२० अलेखापरिक्षित	सपलली तिमाही ३०.०९.१९ अलेखापरिक्षित	सपलल अर्धवर्ष ३०.०९.२० अलेखापरिक्षित	सपलल अर्धवर्ष ३०.०९.१९ अलेखापरिक्षित
कूण उत्पन्न	१०१६.४२	ષ્ષ્८.04	५८१.८३	१५७४.૪७	४४.६७११
ग्लावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) (कर, ग्पवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	48.90	(১৮.১৪)	(२९.५७)	९.६२	(६०.३२)
रपूर्व कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	4६. ९0	(১۶.৬૪)	(२९.५७)	९.६२	(६०.३२)
रानंतर कालावधीकरिता निष्वळ नका/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४३.११	(३७.०१)	(\$\$.08)	4.80	(४६.४१)
मभाग भांडवल	408.38	५०१.३६	५0१.३६	५०१.३६	408.38
त्पन्न प्रतिभाग (विशेष साधाराण बावपुर्व) ळ मिकृत	0.८६ 0.८६	(80.0) (80.0)	(87.0) (87.0)	0.87	(\$2.0) (\$2.0)
त्पन्न प्रतिभाग (विशेष साधाराण बावनंतर) ऴ मिकृत	0.८६ 0.८६	(8e.0) (8e.0)	(82.0) (82.0)	0. १२ 0. १२	(89.0) (89.0)
20	0.20		0-0-	C C C C C C C C C C C C C C C C C C C	000

पुनर्विलोकन करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेर

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह (बीएसई लिमिटेड) सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या कालावधीकारेत त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.shivagrico.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विमल चंद एम. जैन

जाहिर सूचना सर्व संबंधिक व्यक्ती, अधिकृत रहिवासी, पर्यावरण विषयक मंडळे, एन. नी. ओ. आणि इतर यांना या जाहिर सूचनेद्वारे असे कळविण्यात येत की राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी खालील वसाहत बांधकामासाठी पर्यावरण

अनुमति प्रदान केली आहे. मेसर्स वर्धन हैंसिंग, कार्यालयाचा पत्ता:- जी ७, सूर्यमहल, तळमजला, ५, बी. बी. भरूचा मार्ग, एन एम रोड, कॉमर्स हाउस जवळ, फोर्ट, मुंबई : ४०००२३ महाराष्ट्र याद्वारे गृह व व्यावसायिक संकुलच्या झोपडपटटी पुनर्वेसन योजना '' वर्धन हाईटसं'', न.भ.क्र - ७०८ पै, ७०९, ७०९/१ ते ११, ७१०, ७१०/१ ते ૨३, ७११, ७११/१ ते १४, ७१૨

७१२/१ ते ७, ७१५, ७१५/१ ते ३६, ७१५/३७ आणि ७१६ आणि निळा मुठा लाईन, मौने- चेंबूर, तालुका- कुल आंबेडकर नगर, पी. एल. लोखंडे मार्ग, मुंबई उपनगर जिल्हा :- ४०००८९ महाराष्ट्रच्या खाली पत्र क.SEAC/ SIA/ MH/ MIS/ 136796/2020 दिनांक २०/०७/२०२०. सदर पत्राच्या प्रती महाराष्ट्र शासन, पर्यावरण अनुमति विभाग, मंत्रालयं व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे http://www.ecmpcb.in या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर पाहू

> भागीदार मेसर्स. वर्धन हौसिंग श्री, अशोक बाबूलाल वर्धन कार्यालयाचा पत्ताः- नी ७. सर्यमहल तळमजला, ५, बी. बी. भरूचा मार्ग, एन एम रोड, कॉमर्स हाउस नवळ, फोर्ट, मुंबई : ४०००२३. महाराष्ट्र.

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेड

सीआयएन: एल६७१९०एमएच२०११पीएलसी२१४३१८ नोंदणीकृत कार्यालयः ११०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४००९३.

> दूरध्वनी:(०२२) २४३९१९३३, फॅक्स:(०२२) २४०३१६९१ ई-मेल: secretarial@intellivatecapital.com

वेबसाईट: www.intellivatecapitaladvisors.in ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

						()	
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्षा	संपलेले वर्ष
क्र.		३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२.७४	२.२६	-	4.00	0.97	४१.२९
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(9.८०)	(३.५६)	(२.९५)	(५.३७)	(८.२०)	23.24
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9.८०)	(३.५६)	(२.९५)	(५.३७)	(८.२०)	23.24
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(9.८०)	(३.५६)	(२.९५)	(५.३७)	(८.२०)	9९.४०
٩.	सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष	(0, (0)	(2.45)	(2.04)	(4, 7%)	(,,,,)	60 33
_	उत्पन्न (करानंतर))	(9.60)	(३.५६)	(२.९५)	(५.३७)	(८.२०)	१९.४२
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी)	390.44	३१०.५५	३१०.५५	३१०.५५	३१०.५५	३१०.५५
७.	इतर समभाग	-	-	_		Į	<i>۷</i> ۷.۹0
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)						·
	अ. मूळ	(0.004८)	(0.0994)	(0.0094)	(0.0903)	(०.०२६४)	०.०६२५
	ब. सौमिकृत	(0.004८)	(0.0994)	(0.00९५)	(0.09७३)	(०.०२६४)	०.०६२५
5							

मंडळाच्या आदेशान्व

 वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताच्या वित्तीय निष्कपिच वरील निष्कपिच कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन अवलंबून आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक, अर्धवार्षिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.intellivatecapitaladvisors.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार

मागील कालावधी/तिमाहीचे आकडे हे चालु वर्ष/तिमाहीकरिताचे आकड्यांसह जेथे आवश्यक आहे जेथे पुर्ननमुद केले

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल ॲडव्हायजर्स लिमिटेडकरिता सही /

लिना मोर्द स्थळ : मुंबई व्यवस्थापकीय संचालिक दिनांक : १२.११.२०२० डीआयएन:००७९६३८२

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड

(पर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड) CIN:L28122MH2011PLC214373

नोंदणीकृत कार्यालय : ११०४, ए विंग, नमन मिडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४००१३. दूरध्वनीः(०२२) २४३९१९३३, फॅक्सः(०२२) २४०३१६९१, वेबसाईटः www.supremexshinesteels.in ई-मेल:secretarial@intellivatecapital.com

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(v.eneard, ş	भाएस ब्यातासक)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्षा	संपलेले वर्ष
क्र.		30.09.2020	३०.०६.२०२०	३०.०९.२०१९	30.09.2020	३०.०९.२०१९	३१.०३.२०२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	920.69	994.22	२४९.२७	२३६.०३	4८९.8३	१५२९.७८
γ.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	9७.२३	2	0 47	00 //	c un	२०.०१
		70.42	२.६६	8.46	98.66	ξ.80	70.01
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90.73	२.६६	8.4८	99.८८	ξ. 80	२०.०१
φ.	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	92.64	9,९७	8,43	98.69	Ę. 38	98.८९
٧.	कालावद्यीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावद्यीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष		20.31				
	उत्पन्न (करानंतर))	9२.७५	9.90	8.43	98.69	६.३४	98.८९
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी)	३१५.४०	३१५.४०	394.80	३१५.४०	३१५.४०	394.80
७.	इतर समभाग	-	-	-	-	-	३५.०६
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)						
	अ. मूळ	0.0808	0.00६२	0.0988	0.08६६	0.0२09	0.08७२
	ब. सौमिकृत	0.0808	0.00६२	0.0988	0.08६६	0.0२09	0.08७२
_							

१. वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताच्या वित्तीय निष्कर्षाचे वरील निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन अवलंबून आहे.

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक, अर्धवार्षिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार

मागील कालावधी/तिमाहीचे आकडे हे चालु वर्ष/तिमाहीकरिताचे आकड्यांसह जेथे आवश्यक आहे जेथे पुर्ननमुद केले

मंडळाच्या आदेशान्वर

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेडकरित

सही /

दिनांक : १२.११.२०२०

Speed.. Reliablity. Value Performance नोंदणीकृत कार्यालयः डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड, पश्चिम दुतगती महामार्ग, गोरंगाव (पूर्व), मुंबई-४०००६३

सीआयएनः एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४

दूर::९१–२२-६७११४४४, फॅक्स:९१–२२-६७११४४४, वेक्साईट: www.compuageindia.com

ठिकाण: मुंबई

L									(₹	. लाखात, ईपीए	रस व्यतिरिक्त)
ſ				एक	मेव						एकत्रित
l		संमलेली तिमाही	संपतेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपतेले वर्ष	संपलेली तिमाही	संमलेली तिमाही	संपतेले अर्धवर्ष	संपतेले अर्धवर्ष	संपतेते वर्ष
ŀ	म. तपशिल	३०,०९,२०	३०.०९.१९	३०,०९,२०	३०.०९.१९	39.03.20	30.09.20	३०.०९.१९	30.09.20	३०.०९.१९	३१.०३.२०
ŀ	б.	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
I). कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	909020.46	928224.64	9६५9२२७३	२२२१८८.२८	828823.80	909020.40	9२९२२५७५	9६५9२२.७३	२२२१८८.२८	828823.80
l	२. कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८९६८१	9282.48	९१९,९६	9888.88	8020.20	८९६.८१	9282.48	९१९,९६	9989.59	3994.93
l	 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/िकवा विशेष साधारण बाबनंतर) 	८९६.८१	9282.48	९१९९६	୩୧୫୧.६९	8020.20	८९६.८१	9282.48	९१९९६	୩୧୪୧.६९	3994.93
ŀ	ह. करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६८१,११	9036.90	६९८.७१	୩୪६२.२७	3008,03	६८ 9.99	903८.90	६९८.७१	୩୪६२.२७	3040.84
ŀ	🐧 🛮 कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधी करिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	६८१.११	9036.90	६९८.७१	୩୪६ ୧. ୧७	२८६३.०५	६८ १.99	903८.90	६९८.७१	୩୪६२.२७	२८३७.९८
ŀ	, सम्भाग भांडवल	9288.45	9288.45	9288.45	9२९९.५२	9288.45	928845	9288.42	9288.45	9288.45	9288.42
ŀ	 मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव 	୩८६୩८.୦७	୩६୦६७.८५	୩८६୩८.୦७	ବ୍ୟପ୍ୟଓ.८५	୩८६୩८.୦७	୩୯६४३.९२	9६994.44	୩८६४३.९२	୩ ६୩୩%	୩୯६४३.९२
ŀ	🛴 उत्पन्न प्रतिभाग (रू.२/-प्रत्येकी)(विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)										
١	अ मूळ	9.04	9.50	9.00	२.२५	8.89	9.04	9.50	9.00	ર,રષ	8.30
L	ब. सौमिकृत	9.04	9.50	9.00	2.24	8.89	9.04	9.50	9.0८	ર,રષ	8.30
£											

एक्सचेंजच्या अर्थात बीएसई www.bseindia.com व एनएसई www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.compuageindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही/ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

स्थळ : मुंबई अतुल मेहत



GAMMON INDIA LIMITED

Registered Office: Floor 3rd, Plot No - 3/8, Hamilton House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai 400038. Tel No: +91-22-22705562 | Email: investors@gammonindia.com Website: www.gammonindia.com

STATEMENTS OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

							(₹ in Crore)
Sr			Quarter Ende			r Ended	Year Ended
No	Particulars	30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income						
	(a) Revenue from Operations	10.11	7.00	21.18	17.11	50.20	86.38
	(b) Other Income Total Income	70.99 81.10	43.76 50.76	(14.94)	114.76 131.87	7.26	136.40 222.78
		01.10	30.70	6.24	101.01	57.46	222.10
2	Expenses (a) Cost of Sales	1.73	0.99	2.44	2.72	8.57	17.74
	(b) Purchases of stock-in-trade	1.75	0.99	2.44	2.12	0.37	3.72
	(c) Changes in inventories of finished goods, work-in progress and						
	stock-in-trade	-	-	-	-	-	-
	(d) Subcontracting Expenses	5.82	4.25	13.34	10.07	34.28	58.27
	(e) Employee benefits expense	1.95	1.81	2.18	3.75	4.85	8.73
	(f) Finance Costs (g) Depreciation & amortization	186.97 2.33	184.02 2.31	172.50 2.82	370.99 4.64	339.48 5.63	693.87 11.03
	(h) Other expenses	4.85	8.67	28.20	13.52	34.53	57.20
	Total Expenses	203.65	202.05	221.48	405.69	427.34	850.56
3	Profit/(Loss) before exceptional items and tax (1-2)	(122.55)	(151.31)	(215.24)	(273.82)	(369.88)	(627.78)
4	Exceptional items (Income)/Expense	(122.00)	(101.01)	(210.24)	(210.02)	(003.00)	(027.70)
1 1				-			-
5	Profit / (loss) before share of (profit)/loss of associates and joint ventures and tax (3-4)	(122.55)	(151.31)	(215.24)	(273.82)	(369.88)	(627.78)
6	Share of profit / (loss) of associates and joint ventures	-	0.06	-	0.06	(5.82)	(2.78)
7	Profit/(loss) before tax (5-6)	(122.55)	(151.37)	(215.24)	(273.76)	(375.70)	(630.56)
9	Tax expenses	, ,,,	, ,	, , ,	,,	, /	(/
	Current Tax	-	-	-	-	-	-
	Excess / Short Provision of Earlier years	0.85	-		0.85	-	-
	Deferred Tax Liability / (asset)	0.09	0.11	0.12	0.19	0.52	0.23
	Total tax expenses	0.94	0.11	0.12	1.04	0.52	0.23
10	PROFIT FOR THE PERIOD /YEAR (10) + (13)	(123.49)	(151.48)	(215.36)	(274.80)	(376.22)	(630.79)
15	Other Comprehensive Income:						
	Items that will not be reclassified to profit or loss: - Remeasurements of the defined benefit plans [net of tax]	0.02	0.05	(0.01)	0.07	(0.29)	(0.32)
	Items that will be reclassified to profit or loss	0.02	0.05	(0.01)	0.07	(0.29)	(0.32)
	- Exchange differences through OCI	(45.22)	(38.29)	26.81	(83.51)	12.35	(170.41)
	 Net gain/ (loss) on fair value of equity instruments through OCI 	-	-	-	-	(80.0)	(135.73)
	Other Comprehensive Income for the Period / Year	(45.20)	(38.24)	26.80	(83.44)	11.98	(306.46)
16	Total Comprehensive Income / (Loss) For Period / Year	(168.68)	(189.72)	(188.56)	(358.24)	(364.24)	(937.24)
	Profit for the Period / Year attributable to:						
	- Owners of the Company	(123.32)	(151.24)	(215.58)	(274.54)	(375.67)	(629.82)
l l	- Non- Controlling interest	(0.16)	(0.09)	0.22	(0.26)	(0.55)	(0.97)
17	Other Comprehensive Income attributable to:	/4E 00\	/20 04\	00.00	(00.44)	11.00	(206.46)
	Owners of the Company Non- Controlling interest	(45.20)	(38.24)	26.80	(83.44)	11.98	(306.46)
18	Total Comprehensive Income attributable to:				-		
10	- Owners of the Company	(168.51)	(189.48)	(188.78)	(357.98)	(363.69)	(936.28)
	- Non- Controlling interest	(0.17)	(0.09)	0.22	(0.26)	(0.55)	(0.97)
19	Earnings per equity share	`/	'/		,/	,/	\ <i>/</i>
"	Basic	(3.34)	(4.10)	(5.84)	(7.44)	(10.18)	(17.08)
	Diluted	(3.34)	(4.10)	(5.84)	(7.44)	(10.18)	(17.08)
Ш	See accompanying notes to the financZial results			l			3, 40

- 1. The Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at it meeting held on November 12, 2020 and have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company
- Results for the quarter and half year ended September 30, 2020 have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rule, 2016.

The auditors have qualified their report in respect of the following matters -

- a) The Company had evaluated its claims in respect of on-going, completed and/or terminated contracts in the earlier periods which amounts to Rs. 934.39 crore as at September 30, 2020 with the help of an independent expert in the field of claims and arbitration who had assessed the likely amount of claims being settled in favour of the Company. The management contends that there is no change in position during the quarter and the same are due to them and they have a very good chance of realisation.
- b) There are disputes in four projects of the Company. The total exposure against these projects is Rs. 268.16 Crore consisting of receivable of Rs. 148.05 crores, inventory Rs. 44.78 crore and other receivables Rs. 75.33 crores. The Company is pursuing legal recourse / negotiations for settling the disputes in favour of the Company and is of the opinion that it has a good case in the matter hence does not require any provision considering the claims of the Company against the Clients.
- c) The Group's exposure to a real estate project being carried out in one of the subsidiary company in Bhopal is Rs 955.47 crore. Due to slow down in the real estate market the subsidiary company is facing problems in its development and sale. The Company has already made a provision of Rs 100 crores against its project development inventory based on internal estimates of the real
- value which has been adjusted against its carrying value. The management is confident that there will be no further provision required towards impairment. d) During the Half year ended September 30, 2020 two lenders have levied penal interest and charges of Rs 34.80 Crores. Total amount of penal interest amount to Rs. 214.73 Crores up to September 30, 2020. The management is disputing the same and has not accepted the debit of interest and charges in its books. They have also requested the lenders to reverse the same.
- The auditors of one subsidiary Ansaldo Caldaie Boilers India Limited (ACBI) of the Company have qualified their limited review report which is being replicated by the Group auditor as follows ACBI had received amounts as share application money of Rs 16.64 Crores from M/s Ansaldo caldale S.p.A. for further allotrnent of shares which were to be issued on terms and conditions to be decided by the Board. However, the Company has neither made the allotment of shares nor refunded the money as per the regulations and provision of the Companies Act, 2013 and Reserve Bank of India (RBI). The RBI vide its letter dated August 16, 2018 has asked the Company to refund the money. The Company has replied to RBI asking them to reconsider their directive due to various operational issues.. RBI has not responded on the matter till date. The Company has not given any effects to the RBI directive and has disclosed the same as Current Liabilities.
- (a) Material Uncertainty Relating to Going Concern Holding Company The Company's operations have been affected in the last few years by various factors including liquidity crunch, unavailability of resources on timely basis, delays in execution of projects, delays in land acquisition, operational issues etc. The Company's overseas operations are characterized due to weak order booking, paucity of working capital and uncertain business environment. Also the Company's current liabilities exceed the current assets by Rs. 7414.55 Crore as at September 30, 2020. The facilities of the Company with the CDR lenders are presently marked as NPA since June 2017. The liquidity crunch has resulted in several winding up petitions being filled against the Company by various stakeholders for recovery of the debts which the Company has been settling as per the mutually agreed repayment terms. The liquidity crunch is affecting the Company's operation with increasing severity. The CDR lenders have recalled the various facilities, initiated recovery suits in the Debt Recovery Tribunals as well as filling a winding up petition with the National Company Law Tribunal, Mumbai bench under the Insolvency and Bankruptcy code

The Company has been making every effort in settling the outstanding CDR dues.

PBC 45/21 04 048/2018-19 dated 7th June, 2019 issued directions for 'Prudential Framework for Re a Recenie Rank of India had vi e its circular no. RRI/2018-19/ 203 [Stressed Assets'. These directions were called the Reserve Bank of India (Prudential Framework for Resolution of Stressed Assets) Directions 2019 and which came into immediate effect i.e. 7th

These directions were issued by RBI with a view to providing a framework for early recognition, reporting and time bound resolution of stressed assets.

Pursuant to the provisions of the above mentioned directions, all the lenders shall enter into an Inter Creditor Agreement (ICA) within 30 days of the issuance of the said circular i.e. within 7th July, 2019 to provide for ground rules for finalisation and implementation of the resolution plan in respect of borrowers with credit facilities from more than one lender. The circular also provided that the ICA shall be binding on all the lenders if the decision is agreed by lenders representing 75% by value of total outstanding and 60% of lenders by number To take into consideration, the above mentioned circular issued by RBI and the execution of the ICA, ICICI Bank Limited being the lead monitoring institution of the CDR Lenders, invited all the lenders for a consortium meeting and the ICA

Pursuant to the execution of the ICA the lenders appointed M/s Deloitte Touche Tohrnatsu India LLP as Process Advisory (PA) in the resolution process of the Company. Subsequent to the abovementioned appointment the representatives of Deloitte attended one of the Joint Lenders Meeting held on 13th January, 2020, wherein the plans regarding the way forward on the resolution process were presented. Pursuant to the quotes sought by Deloitte from various valuers and legal consultants to carry out the valuation of the Company and estimation on the recoverability of arbitration claims of the Company, the quote received from Duff and Phelps (D&P) was found to be lower as compared to others. Based on the recommendation by Deloitte the Company signed an engagement letter with Duff and Phelps (D&P) on such terms and conditions as directed by IDBI Bank.

The management is hopeful of being successful in accomplishing its objective and servicing the debt and maintain its going concern status, and to that effect is continuously engaged with the lenders for a solution.

Therefore, in the view of the management the going concern assumption of GIL is intact and these financials are prepared on a going concern basis. The above action plan of the Company for repaying the debts and servicing the same including the necessary value of the balance stake being available and realisation of the claim amounts filed by the Company, monetisation of the stake sale of investments and also the acceptance of the resolution proposal by the lenders is exposed to material uncertainties which may affect the going concern assumptic (b) Material Uncertainty Relating to Going Concern – Subsidiary Companies

Ansaldo Caldale Bollers India Limited The Company is facing difficulties and material uncertainties relating to Operations and cash flows which is significantly impairing its ability to continue as a going concern. These conditions indicate the existence of significant uncertainty over the cash flows expected and the company's ability to continue as a going concern. GHBV, GIBV, PVAN, ATSLBV, GIFZE The Company has underlying investment in Sofinter group and also land available in Francotossi Mechanica S.p.A.. As per the valuation reports for each

companies the investment value is sufficient to cover the exposure in the respective SPV companies. The Company is also reviewing the resolution plan to cover the shortfall in Current Assets over Current Liabilities of these subsidiaries. The Company in evaluating its jobs has considered an amount of Rs. 7.56 Crore relating to the likelihood of the claim materializing in favour of the Company, arising out of claims for work done, cost

overruns arising due to client delays, changes of scope, escalation claims, variation orders, deviation in design and other charges recoverable from the client which are pending acceptance or certification by the client or referred the matter to the dispute resolution board / arbitration panel. In furtherance to the recommendation of the Dispute Resolution Board (DRB) and Arbitration Awards in the Company's favour, the Company has recognized income to the extent of Rs. 173.98 Crore, which is part of Long Term Trade Receivable. The Company contends that such awards have reached finality for the determination of the amounts of such claims and are reasonably confiden of recovery of such claims although the client has moved the court to set aside the awards. Considering the fact that the Company has received favorable awards from the DRB and the Arbitration

Tribunal, the management is reasonably certain that the claims will get favorable verdict from the courts. The Company has receivable including retention and work in progress aggregating to Rs. 44.51 Crore (inventory - Rs. 21.19 crores and receivables Rs. 23.32 crores) in various jobs relating to the Real Estate Projects due to the problems faced by the Real Estate Sector. The management is confident of ultimate recovery considering its contractual position and therefore no adjustments are required to be made in respect of such contracts.

The Company's funded and non-funded exposure towards Franco Tosi Mecannica S.p.A (FTM) group is Rs.742.63 crores (fully provided) including investments and guarantees towards the acquisition loan taken by the SPV. The commissioner in charge of the Extraordinary Administration of Franco Tosi Meccanica S.p.A. had already concluded the sale of the operating business of FTM to the successful bidder and has commenced the disposal of the non-core assets (i.e. those assets which were not part of the sale of operating business), which includes 60 acres of land in Legnano, Italy, The commissioner has not started the actual disposal of the property. However the liabilities to be discharged against the surplus on disposal (net of tax) are not yet crystallised and firmed up as on date. The Commissioner of the said FTM has released summarized statement of affairs from July 2016 to December 2016 from which also the values of assets and liabilities to be

The management was expecting that the value of the non core assets would be sufficient to cover the exposure of the company. However there has been no progress in the matter either for the disposal of the non core assets or ascertainment of the value of the non core assets by the commissioner in charge of the Extraordinary Administration of Franco Tosi Meccanica S.p.A. Considering the elapse of time and uncertainties relating to the value of the non core assets and its disposal, the management on a prudent basis has provided for the entire exposure, notwithstanding its ongoing endeavor to recover the value of the non core assets

On account of the above facts and the absence of financial statements of the said FTM, FTM functions under severe long term restrictions which impair its ability to transfer funds to its parent. Further the parent does not have any control whatsoever as the entire control lies with the commissioner and the parent does not have access to information also. The Management of the Company and the Board of FTM have no say in the matter and has no access to records which are with the Commissioner. Therefore, in accordance with INDAS 110 - Consolidated Financial Statements, in the absence of control, the said FTM is excluded from Consolidation.

The said Subsidiary has therefore been accounted as Financial Instrument accounted on Fair Value through Other Comprehensive Income. Since no information is available from the commissioner, the fair value changes cannot be identified and the investment is carried without further fair value changes. However the entire exposure has been provided.

- On account of the company being marked as non-performing assets by the lenders no interest has been debited by majority of the lenders. The company has made provision for interest on the basis of the last sanction and last revision of terms. Therefore, the loan balances and finance cost are subject to confirmation and consequent reconciliation, if any.
- 10. The Company is engaged mainly in "Construction and Engineering" segment. The Company also has "Real Estate Development" as other segments. Revenue from such activities is not significant and accounts for less than 10% of the total revenue and total assets of the Company. Therefore no disclosure of separate segment reporting as required in terms of Indian Accounting Standard INDAS -108 is done in respect of this segment.
- 11. The Covid-19 Pandemic has severely disrupted business operations due to lockdown and other emergency measures imposed by the Governments. The operations of the Company were impacted, due to shutdown of Projects and offices following nationwide lockdown. Various proposals for restructuring and arbitration & settlement matters have been delayed on account of the non-availability of the officials and the offices being shut. The COVID -19 Pandemic has compounded the problems due to all the restrictions on the movement of people, opening of offices, and the project work at sites, which was already at its slowest. The impact assessment of COVID-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration and accordingly, the impact may be different from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions. The Manageme does not expect any further material adjustment beyond the assessments and impairments already made in the financial statements to the assets and liabilities. The Covid-19 Pandemic does not
- have further implications on the going concern assumptions previously assessed. 12. Corresponding figures of the previous period have been regrouped / rearranged wherever necessary.

Place: Mumbai

Date: November 12, 2020

For **Gammon India Limited Anurag Choudhry Executive Director & CFO** DIN No. 00955456

Place: Mumbai

EXPLICIT FINANCE LIMITED

CIN:L65990MH1994PLC076768 Regd. Office: 305, SOHAN COMMERCIAL PLAZA, VASAI EAST, PALGHAR - 401 210 Website: www.explicitfinance.net Email: explicit finance@rediffmail.com

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2020

				NS. III LZIMI
Particulars	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Half Year ended 30.09.2020 (Unaudited)	Hall Year ended 30.09.2019 (Unaudited)
Total Income from operation	165.01	103.22	264.27	484.20
Net Profit (Loss) from Ordinary Activities before Tax & Extraordinary items	45.27	(41.95)	47.34	(54.16)
Net Profit (Loss) for the period after Tax & Extraordinary items	45.27	(41.95)	47.34	(54.16)
Total Comprehensive Income for the period	45.27	(41.95)	47.34	(54.16)
Pald-up Equity Share Capital	926.76	926.76	926.76	926.76
(Face Value Rs. 10/- each)				
Reserves	-	-	-	-
Earnings Per Share (EPS)				
a) Basic and diluted EPS (before Extraordinary items) (of Rs. 10 each)	0.49	(0.28)	0.51	(0.58)
b) Basic and diluted EPS (after Extraordinary items) (of Rs. 10 each)	0.49	(0.28)	0.51	(0.58)
Notes: 1 The above financial moulte have been precised by the Audit Committee	and annowed	by the Board of	Directors at the	meeting hold

Notes: 1 The above milancial results have been reverted by the About Committee and approved by the Board of Directors at the meeting held. 13th November, 2020. 2 The statutory Auditors of the company have conducted Limited Review of the above financial results. 3 The Company being engaged in Investment and financing activities and accordingly there is no separate reportable segment as per IND AS 108 specified under section 133 of the Companies Act, 2013. 4 The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable. 5 Provision for Tax will be considered at the end of the year. 6 Company has transferred all the Investment in share to Stock in trade during the quarter hence no impairment on investment has be provided. 7 The above financal results are available at www.bselndla.com and www.expilic

By order of the Board For Explicit Finance Limited Swati Dave

🕽 🧀 🗀 🗀 🗀 FINVEST (INDIA) LTD.

CIN L51900MH1985PLC036991
Regd. Office: Unit No. 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053, Maharashtra

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2020**

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.09.2020 (Un-Audited)	Half Year ended 30.09.2020 (Un-Audited)	Quarter ended 30.09.20219 (Un-Audited)
	# v 11		, ,	
1	Total Income from operations (net)	222.81	538.93	696.85
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or			
	Extraordinary Items)	42.08	174.64	360.83
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or			
	Extraordinary Items)	44.56	177.13	361.24
4	Paid -up Equity Share Capital	373.12	373.12	373.12
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance			
	Sheet of previous year)	-	-	-
6	Earnings Per Share			
	(i) Before extraordinary items (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.96	3.70	6.51
	(b) Diluted	0.96	3.70	6.51
	(ii) After extraordinary items (of Rs.10/- each)		0.,0	0.01
	(a) Basic	0.96	3.70	6.51
	(b) Diluted	0.96	3.70	6.51
	(a) Diluted	0.80	0.70	0.51

lotes: The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financial Results for the Quarter & Half Year ended 30th September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the financial results for the Quarter & Half Year ended 30th September, 2020 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website (www.apo By Order of the Board For Apollo Finvest (India) Limited

Place: Mumbal

Place : Mumbai Dated : 13/11/2020

Mikhii Innani (DIN: 02710749) Managing Director



GSB FINANCE LTD.

CIN:L9999MH2001 PLC134193
REGD.OFFICE 815 STOCK EXCHANGE TOWER DALAL STREET MUMBAI -400 001 TEL:NO.2265 7084 / 7185 FAX NO.22651814

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/SIX MONTH ENDED 30th September, 2020 (As per schedule III notified by the Ministry of corporate Affairs on October 11, 2018 for Non-Banking Financial Companies

П			Quarter ended			Six Month ended		Year ended
П	Sr.	Particulars	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	81.03.2020
ı	No.			Reviewed		Reviewed		Audited
П	1	Revenue from operations						
П		- Interest Income	18.03	39.83	35.86	57.86	71.62	95.43
П		- Dividend income	-	-	0.00	-	0.00	0.00
П		- Brokerage and commission	-	-	-	-	-	-
П		- Sale of shares	6.63	-	0.54	6.63	0.54	81.51
П		- Gain on fair value of Financial Instruments	-	-	-	-	-	0.55
П		- Others	_	-	0.07	-	0.07	0.07
П		Total	24.65	39.83	36.47	64.49	72.23	177.57
П	2	Other Income	-	-	0.03	-	0.03	0.03
П	2 3 4	Total Revenue (1+2)	24.65	39.83	36.50	64.49	72.27	177.60
П	4	Expenses						
П		a) Finance cost	6.64	12.10	6.72	18.74	14.82	26.087
П		b) impairement on financial instruments	-	-		-	-	-
П		c) Purchase of stock	4.23	-	0.38	4.23	0.38	85.95
П		d) Changes in inventories of stock in trade	0.35		-0.42	0.35		-0.46
П		e) Employee benefits expenses	4.50	8.85	5.32	13.35	12.20	34.64
П		f) Depreciation and amortisation expenses	0.66	0.51	0.51	1.17	1.02	2.34
П		g) Other expediture	3.77	6.74	2.86	10.51	11.64	24.93
П	I. I	Total expenses (4)	20.15	28.20	15.36	48.35	40.05	173.49
П	5 6 7 8	Profit before exceptional Items and tax (3-4)	4.51	11.63	21.14	16.14	32.21	4.11
П	P.	Exceptional Items	4-4	11.63	-	4644	32.21	
П	l.'	Profit before tax (5-6)	4.51	11.03	21.14	16.14	32.21	4.11
П	8	Tax Expense - Current Tax	1 04	-2.91	-5.70	-4.71	-8.60	-5.87
П		- Deferred Tax	-1.81	-2.91	-5.70	-4./	-8.00	0.39
П		- Transfer to reserve	_	-	-	-		0.38
П	9	Profit For the Period (7-8)	2.70	8.72	15.44	11.42	23.61	-1.37
П		Other Comprehenshive Income	2.70	0.12	10.44	11.42	20.01	-1.07
П	10	a) Items that will not be reclassified to profit or loss						
П		b) Items that that will be reclassified to profit or loss					1 1	_
П	11	Total Comprehensive Income for the period (9-10)	2.70	8.72	15.44	11.42	23.61	-1.37
П		Paid-up equity share capital	2.70	0.72	10.44	11.42	20.01	-1.07
	, · ·	(face value of Rs 10 per share)	600	600	600	600	600	600
	13	Other equity excluding Revaluation Reserve as per	""	000	000	""	""	000
	"	balance sheet of previous accounting year		_	_	-		532.61
	14	Earning Per Share (FV of Rs.10 each) (not annualised)						
	3.00	Basic EPS	0.004	0.015	0.026	0.019	0.039	-0.002
		Diluted EPS	0.004	0.015	0.026	0.019	0.039	-0.002
B Statement of Assets and Liabilities As on 31 st March, 2020								

b Statement of Assets and Liabilities As on 5 ist wardin, 2020								
		PARTICULARS	As at 30th September, 2020 Reviewed	As at 30th Seplember, 2020 Reviewed	As at 30th September, 2020 Reviewed			
П	A	ASSETS						
П	ΙïΙ	Financial Assets						
П	1	(a) Cash and cash equivalents	5.11	0.81	1.13			
П		(b) Bank Balance other than cash and cash equivalents	7.66	7.65	7.65			
П		(c) Receivables	11.5.5	10.000	3.00			
П		(I) Trade Receivables	1.51	:=:	1-			
П		(II) Other Trade Receivables	-	t-				
П		(d) Loans 1,437.54	1,275.47	1,361.94				
П		(e) Deposits	3.41	3.41	3.41			
П		(f) Investments	12.94	12.39	12.94			
П	2	Non-financial Assets						
П		(a) Current tax assets (Net)	67.62	76.98	74.67			
П		(b) Deferred tax assets (Net)	1.92	1.53	1.92			
П		(c) Inventories	117.80	129.46	118.15			
П		(d) Property, Plant & Equipment	2.06	4.54	3.22			
П		Total Assets	1,657.57	1,512.25	1,585.04			
П		LIABILITIES AND EQUITY						
П	В	LIABILITIES						
П	1	Financial Liabilities						
П		(a) Payable						
П		(I) Trade Payable						
П		(i) Total outstanding dues of micro enterprises and small enterprises	-	-	-			
П		(ii) Total outstanding dues of creditors other than micro enterprises						
П		and small enterprises	-	0.02	0.10			
П		(II) Other Payable						
П		(i) Total outstanding dues of micro enterprises and small enterprises	-		-			
П		(ii) Total outstanding dues of creditors other than micro enterprises	3.72		0.00			
П		and small enterprises	487.23	318.36	8.08 425.63			
П		(b) Borrowings (Other than Debt Securities) (c) Others	487.23	318.30	420.03			
П		(i) Current financial liabilities	12.73	11.13	11.57			
	2	(1) Current financial habilities Non-Financial Liabilities	12.73	11.13	11.57			
П	-	(a) Current tax liability (Net)		8.60				
П		(b) Provisions	9.86	4.41	7.05			
	а	EQUITY	5.00	4.41	7.05			
	ŭ.	(a) Equity Share capital	600.00	600.00	600.00			
		(b) Other Equity	544.03	569.73	532.61			
		Total Liabilities and Equity	1,657.57	1,512.25	1,585.04			
П		iotal Dabilities and Edan's	1,401.01	1,012.20	1,000.04			

The above result have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 13th Nov 2020. and subject to limited review by statutory auditors, pursuant to regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 as amended. These financial results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) The Company is engaged primarily in the business of financing and accordingly there are no separate reportable segment as per Ind AS 108 dealing with Operating Segment.

The Covid 19 Pendemic has affected Sevral Countries across the world, including India. The pendemic and consequent lockdown

imposed by the Government has considerably impacted the Company's business operations for the quarter ended 30th June, 2020 and 30th Sep, 2020. Apart from other adverse effects, the pandemic has also resulted in significantly put constraints on recovery of overdues from customers during the quarter ended 30th Sep, 2020 Further, in accordance with the RBI Guideline relating to 'Covid-19 Regulatory Package dated 27thMarch,2020 and subsequent guideline on EMI moretorium dated 17th April, 2020 and 23rd May, 2020. The company has offered EMI moretorium to its customers based on request as well as on suo-moto basis. Given the dynamic and evolving nature of the pendamic, these estimates are subject to uncertainity and may be affected by the severity, duration of the pandemic and other variable.

Figures of the previous period have been regrouped, rearranged, wherever necessary, to make them comparable with current period The Company has designated an e-mail ID viz.gsb203@gmail.com for investor grievance redressal.

For GSB Finance Ltd (Ramakant S.Biyani)

To advertise in this Section Call: Manoj Gandhi 9820639237

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client viz. **Dewan Housing Finance** Corporation Ltd. (DHFL), that one Mr. Ahmed Aboulvafa Chaudhary, availed nousing loan from my client against **Fla**t No. A/102, on 1st Floor, "A" Wing, area admeasuring 490 Sq. Ft. Built up i.e. 45.53 Sq. Meters Built up, in the Society mown as **Sri Prastha Building No. 5**5 C.H.S. Ltd., Constructed on plot of land bearing Survey No. 156, Hissa No. Part Plot No. 55, Revenue Village Nilemore Nallasopara (West), Taluka Vasai, Dist. Palghar, by way of depositing of Origina title Documents. Whereas (1) Origina Agreement executed between M/s. Silver Land Development Corporation, being First Promoter, of the First Part and Sri Projects Management and Control Pvt. Ltd., as Second Promoter of Second Part and Mr. Abdul Razak Dodla, being Purchaser of the Third Part, duly registered at Sub Registrar Vasai-1 under Sr. No. 5112/91 dated 19/11/1991, alongwith Registration Receipt, (2) Original Agreement for Sale dated 11/12/1995 executed between Mr. Abdul Razak Dodla, being Vendor therein and Latika Vinayak Patil, being Purchase therein, duly registered at Sub Registra Vasai-2 under Sr. No. 1129/96 dater 04/04/1996, (3) Original Agreement for Sale dated 22/07/2006 executed between Ms. Latika Vinayak Patil, being Transferor therein and Mrs. Lata Sudest Jadhay, being Transferee therein, duly registered at Sub Registrar Vasai-1 under Sr. No. VSI-1/5651/2006, alongwith Registration Receipt, (4) Original Agreement for Sale dated 18/02/2016 xecuted between Mrs. Lata Sudest Jadhav, being Transferor therein and Mr hmed Aboulvafa Chaudhary, being Fransferee therein, duly registered at Join Sub Registrar Vasai-4 under Sr. No. VSI 4/818/2016, alongwith Registration Receipt, Stamp Duty Challan & Index pertaining to above said Flat has been los misplaced from the custody of my client and not traceable despite diligent search Our client declared that Mr. Ahmed Aboulvafa Chaudhary has been closed loan availed from our client and abovesaid property is free from all the encumbrances and title of the said Flat is free, clear and marketable.

Any person/s coming into possession of the aforesaid documents and/or any persons who are having knowledge of the whereabouts said documents are hereby requested to return the same t undersigned at his Office No.3, Tare Compound, Near Krishna Hotel, Dahisai Check Naka, Dahisar (E), Mumbai-68 **OR Dewan Housing Finance Corporation** ltd.(DHFL), Rustomjee, Dahisar (W) Mumbai - 68 within the 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

> Sd/-Mr. Kiran E. Kochrekar K. K. ASSOCIATES. Advocates Mob.: 9820292846

ANUPAMA CO-OP

HOUSING SOCIETY LTD. [REGD NO.BOM/HSG, 134 OF 1962] 11, Manav Mandir Road, Malabar Hill, Mumbai- 400 006.

PUBLIC NOTICE MR. SUBODHCHANDRA POPATLAL SHAH, owner of 50% share in Flat No. 11 situated at Anupama Cooperative Housing Society Ltd., having address at 11, Manav Mandir Road, Malabar Hill, Mumbai - 400 006, died on 18.08.2000

without making any nomination. His legal heir MRS. BINDU UMESHBHAI SHAH has applied for membership of the society and property rights in the said Flat No. 11 and Share Certificate No. 11 bearing distinctive numbers from 51 to 55 [both inclusive]. The society hereby invites claims/ objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased

member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof, If no claim/objections are received within the period

prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the bye-laws

of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection at the Society office between 10 a.m. to 11 a.m. till the expiry of notice period.

For Anupama Co-operative **Housing Society Ltd.** Sd/-

By order of the Board of Directors Director DIN No.: 00523178 Hon. Secretary